

महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास
महामंडळास वित्तीय सहाय्य देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.आविम-२००५/प्र.क्र.५६/का.३

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२

दिनांक : १५ सप्टेंबर, २००६

- वाचा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.आविम-२००५/प्र.क्र.५५/का.३,
दि.२४.८.२००४.
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.बीयुडी २००६/प्र.क्र ४१ /का.७,
दि.१.९.२००६

प्रस्तावना :- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा कारभार सक्षम करण्यासाठी उपाम्योजना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- सदर प्रस्तावासाठी आवश्यक रक्कम रु. ६९८.७८ लक्ष (रुपये सहा कोटी अठ्ठ्याणऊ लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार फक्त) इतक्या रकमेची पुरवणी मागणी बाब क्र.१९८ अन्वये माहे जुलै, २००६ च्या पावसाळी अधिवेशनात मान्य झालेली आहे.

२. आता महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम २००६ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२६) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग -चार दिनांक २० जुलै, २००६ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

३. प्रस्तावनेतील अनु.क्र २ येथील शासन निर्णयान्वये या योजनेकरिता रु. ६९८.७८ लक्ष (रुपये सहा कोटी अठ्ठ्याणऊ लक्ष अठ्ठ्याहत्तर हजार फक्त) इतकी तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवली आहे. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदर रक्कम कोषागारातून काढून ती महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळास तात्काळ अदा करावी.


४. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, यांनी याच योजनेवर चालू वित्तीय वर्षात याच योजनेसाठी सदर मंजूर तरतूद प्रस्तावनेतील अ.क्र.२ वरील शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून व कॅश-फ्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर

तरतूदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही अशी दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेला खर्चाचा अहवाल शासनास सादर करावा.

५. उपरोक्त तरतूदीचा खर्च मांगणी क्र.टी-२, मुख्य लेखाशिर्ष २४२५-सहकार-१०८-इतर सहकारी संस्थांना सहाय्य-(००) (०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळास वित्तीय सहाय्य, राज्य योजनांतर्गत योजना (२४२५ ०७०१) या लेखाशिर्षाखाली मंजूर अनुदानानुन भागविण्यात यावा.

६. सदर शासन निर्णय वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३९९/०६/व्यय-१४, दि.१६.६.२००६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००६०९१५१५४७१७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(गी.मो.चांदे)

कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य, सहकारी आदिवासी विकास महामंडळ
मर्या, नाशिक

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर
महालेखापाल महाराष्ट्र (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/ नागपूर.

महालेखापाल महाराष्ट्र (लेखा परिक्षा) मुंबई/ नागपूर

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

वित्त विभाग, (व्यय १४ अर्थसंकल्प-१७) मंत्रालय, मुंबई

कक्ष अधिकारी (का.६/७) मंत्रालय, मुंबई

माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई

श्री. मैत्राम, संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.

निवडनस्ती (का.३)